

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : एफडीएम-२०११/प्र.क्र.१००/फ-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : १८ जानेवारी, २०१३

- वाचा : १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. एफडीएम-२०११/प्र.क्र.१००/फ-२,
दिनांक ०५.१०.२०११
२) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र. एफडीएम-२०११/प्र.क्र.१००/फ-२,
दिनांक २२.१२.२०११

शासन परिपत्रक:-

संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करणे त्यास ग्रामसभेला जोडणेबाबतचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ वरील दि.०५.१०.२०११ अन्वये तसेच संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम/ परिस्थितिकी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भ क्रमांक २ वरील दि. २२.१२.२०११ च्या शासन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर संदर्भ क्र. २ वरील मार्गदर्शन सूचना अंतर्गत जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी घ्यावयाच्या आढावा बैठकीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात वन विभागामार्फत दरमहिना आढावा बैठका घेण्याबाबत प्रधान सचिव (वने) यांनी मुख्य वनसंरक्षकांसोबत झालेल्या बैठकीत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. परंतु संबंधित अधिकारी या आढावा बैठका वेळेवर घेत नसल्याचे आढळून आले आहे. तरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकांबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. सर्व सहायक वनसंरक्षक यांनी प्रत्येक महिन्यात आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची व संबंधित वनपालांची एक आढावा बैठक आयोजित करावी. सदरहू बैठकीस गटविकास अधिकारी, उपअभियंता पशुसंवर्धन अधिकारी व इतर संबंधित अधिका-यांना बोलविण्यात यावे. सदरहू बैठक दरमहा नियमित घेण्याची दक्षता सहायक वनसंरक्षकांनी घ्यावी.

२. या आढावा बैठकीत रोप लागवडीचे उद्दिष्ट, वनवणवा प्रतिबंधक कामे, सुक्ष्म आराखड्याची अंमलबजावणी तसेच CAMPA, FDA, TSP, SCP व संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्यांना / ग्रामस्थांना बायोगॅस/स्वयंपाकाचा गॅस पुरवठा, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतची योजना या कार्यक्रमांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आढावा घेण्यात यावा.

३. सहायक वनसंरक्षक हे दरमहा नियमित बैठक घेतात किंवा कसे ? याबाबत सर्व मुख्य वनसंरक्षक यांनी प्रत्येक महिन्यात आढावा घेण्यात यावा.

४. त्याचप्रमाणे प्रत्येक तिमाहीत किमान एकदा उपवनसंरक्षक स्तरावर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य सचिवांची आढावा बैठक घेण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१३०१२११०२९३१९०१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

Amnate
29/9/23

(दि. ब. मोरे)

कार्यासन अधिकारी
महसूल व वन विभाग

प्रतिलिपी:-

१. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
२. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
३. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर
५. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर
६. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (उत्पादन व व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य, नागपूर
७. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर
८. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनीकरण, पुणे
९. सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
१०. सर्व मुख्य वनसंरक्षक / वनसंरक्षक / उपवनसंरक्षक
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र मुंबई / नागपूर
१२. सर्व विभागीय आयुक्त

१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१६. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
१७. सर्व प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
१८. जिल्हा विकास अधिकारी (सर्व), जिल्हा कृषि अधिकारी(सर्व), मृद संधारण अधिकारी (सर्व)
१९. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (सर्व), जिल्हा आदिवासी कल्याण अधिकारी (सर्व), जिल्हा उदयोग अधिकारी (सर्व)
२०. जिल्हा सार्वजनिक आरोग्य अधिकारी (सर्व)
२१. सर्व कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (वनकक्ष)
२२. निवड नस्ती (कार्यासन फ-२), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.